

जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील
जल व भूमी व्यवस्थापन संस्था,
औरंगाबाद या संस्थेतील आस्थापनेचा
आढावा आकृतीबंध निश्चित करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्रमांक :- वाल्मी २००४/(१७/२००४)/लाक्षेवि (आस्था)

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक- १७/३/२००६

संदर्भ :- १) शा.नि.वित्त विभाग क्र.असंक १००१/प्र.क्र.२९/२००१ वित्तीय सुधारणा, दि.१०/९/०१

२) शा.नि.पा.वि.क्र.आढावा १००२/(३३५/०२)/आ (प्रशि), दि.६/२/२००३

प्रस्तावना :-

संदर्भाधीन शासन निर्णय क्र.२ नुसार जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील विविध क्षेत्रीय कार्यालयांसाठी एकूण ४५२९७ पदांचा आकृतीबंध मंजूर केलेला आहे. या पदसंख्येच्या मर्यादेत या विभागाच्या अधिपत्याखालील जल व भूमी व्यवस्थापन संस्था, (वाल्मी) औरंगाबाद या कार्यालयाचा आकृतीबंध निश्चित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

वाल्मी संस्था ही शासनाची स्वायत्त संस्था आहे. या संस्थेमध्ये नियत अस्थाई आस्थापनेवर २९४ पदे आणि रूपांतरित अस्थाई आस्थापनेवर १६८ पदे कार्यरत होती. पैकी रूपांतरित अस्थाई आस्थापनेवरील पदे व्यक्तीनिहाय असल्याने त्या पदावरील व्यक्ती निवृत्त झाल्यावर अथवा राजीनामा दिल्यास किंवा अन्य मार्गाने रिक्त झाल्यास सदर पद आपोआप व्यपगत होईल. त्या अनुषंगाने वाल्मी संस्थेचा सोबतच्या सहपत्रात नमूद केल्याप्रमाणे १७५ अस्थाई आस्थापनेवरील पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात येत आहे.

वर नमूद केल्याप्रमाणे ही संस्था स्वायत्त संस्था असल्याने येथील कर्मचा-यांची अन्यत्र बदली करता येणार नाही. त्यामुळे आकृतीबंधात निश्चित केल्याप्रमाणे पदसंख्या येईपर्यंत सदर सर्व पदे या संस्थेमध्ये कार्यरत राहतील. याशिवाय आकृतीबंधातील पद रिक्त झाल्यास वित्त विभागाच्या पत्र क्र.पदनि १००५/प्र.क्र.१५/२००५/विसु-१, दि.१७/६/२००५ अन्वये निर्गमित केलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने जिथे आवश्यक तेथे मंत्री मंडळाची अथवा वित्त विभागाची मान्यता घेऊन रिक्त पद भरण्यात यावे.

सदर पदे या विभागासाठी संदर्भाधीन क्र.२ च्या शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आलेल्या एकंदर ४५२९७ या पदसंख्येमध्ये अंतर्भूत आहेत.

हे आदेश मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीच्या दि.०६/०६/२००५ रोजी झालेल्या ३१ व्या बैठकीत समितीने दिलेल्या सहमतीने तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. १५०/०६ वि.सु.१ दि. ०३/०३/२००६ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सहपत्र-वरीलप्रमाणे प्रपत्र

(डॉ. संजय बेलसरे)
शासनाचे अवर सचिव

प्रत-

मा.मुख्य सचिव
मा.राज्यपालांचे सचिव
मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव
सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
प्रधान सचिव (व्यय), वित्त, विभाग, मंत्रालय, मुंबई
प्रधान सचिव (प्र.सु.व रवका), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
महालेखापाल १/२ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर
महालेखापाल १/२ (लेखा परिक्षा), मुंबई/नागपूर
प्रधान सचिव (जलसंपदा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
सचिव (लाक्षेवि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
सर्व कार्यकारी संचालक, जलसंपदा विभाग
सर्व मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग
महासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था, (वाल्मी) औरंगाबाद
विभागीय आयुक्त, औरंगाबाद
जिल्हा कोषगार अधिकारी, औरंगाबाद
संचालक, लेखा व कोषगारे अधिकारी, मुंबई
सर्व अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग
उपसचिव, वित्त विभाग (वित्तीय सुधारणा-१/व्यय-१२)
सर्व मंत्रालयीन विभाग
सर्व अधिकारी व कार्यासन, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
लाक्षेवि (आस्था) कार्यासन संग्रहार्थ

एच-१६६६-१४

सुधारित

आकृतीबंधानुसार
मंजूर झालेली पदे

नविन निर्मितीचे
पदे

रद्द करण्यात
आलेली
अतिरिक्त पदे

अ. क्र.	पदांचे नावे	वेतनश्रेणी	मुळ मंजूर पदे	रद्द करण्यात आलेली अतिरिक्त पदे	नविन निर्मितीचे पदे	सुधारित आकृतीबंधानुसार मंजूर झालेली पदे
१	२	३	४	५	६	७
१	महासंचालक	१६४००-५००-२२४००	१	०	०	१
२	अधीक्षक अभियंता व सहसंचालक	१२०००-३७५-१६५००	२	१	०	१
३	प्राध्यापक	१६४००-४५०-२०९००-५००-२२४००	७	०	१	६
४	सहयोगी प्राध्यापक	१२०००-४२०-१८३००	१०	०	०	१०
५	संशोधन अधिकारी	१२०००-४२०-१८३००	१	१	०	०
६	उपसंचालक	१२०००-४२०-१८३००	१८	०	११	७
७	सहायक प्राध्यापक	८०००-२७५-१३५००	३	३	०	०
८	सहा.संशोधन अधिकारी	८०००-२७५-१३५००	२	२	०	०
९	उप अभियंता	८०००-२७५-१३५००	१	१	०	१
१०	प्रशासकीय अधिकारी	१०६५०-३२५-१५८५०	२	२	०	२
११	सहा.प्रशासकीय अधिकारी/उप अभियंता	८०००-२७५-१३५००	१	१	०	१
१२	लेखा अधिकारी (वर्ग-२)	६५००-२००-१०५००	२४	२४	११	१३
१३	सहायक अभियंता श्रेणी-२	६५००-२००-१०५००	२	२	१	१
१४	अधीक्षक	५५००-१७५-९०००	१०	१०	०	०
१५	वरिष्ठ वैज्ञानिक सहायक	५५००-१७५-९०००	१०	१०	०	०

२०२१४४-१६६६(५००-३-०६)२

आरंभ निर्णय क्र. वाल्मी २००४/(१७/२००४)/ला (आस्था)दि. १७/३/२००६ जलसंपत्ता विभागाचे सहाय्य

अ. क्र.	पदांचे नावे	वेतनश्रेणी	मुळ मंजूर पदे	रद्द करण्यात आलेली अतिरिक्त पदे	नविन निर्मितीचे पदे	सुधारित आकृतीबधनुसार मंजूर झालेली पदे
१६	खोस सहाय्यक (लघुटंकलेखक)	७४५०-११५००	१	१	०	०
	१६ अ) निवडश्रेणी लघुलेखक	६५००-१०५००	२	०	०	२
	१६ ब) उच्चश्रेणी लघुलेखक	५५००-१७५००	६	१	०	५
१७	सहाय्यक	१०००-१०००				
	१७ अ) कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	४५००-१२५००	५	२	०	३
	१७ ब) तांत्रिक सहाय्यक	३२००-८५००	५	२	०	३
	१७ क) प्रयोगशाळा / क्षेत्र सहाय्यक	३२००-८५००	५	०	०	५
१८	ग्रंथपाल	४५००-१२५००	१	०	०	१
१९	वरिष्ठ लिपिक	४०००-१००००	१७	११	०	६
२०	सहा. आरेखक	४०००-१००००	४	३	०	१
२१	सहा. ग्रंथपाल	३२००-८५००	२	०	०	२
२२	अनुरेखक	३२००-८५००	६	४	०	२
२३	कनिष्ठ लिपिक/टंकलेखक	३०५०-७५६-३९५०-८०-४५९०	४४	३०	०	१४
२४	वाहनचालक	३०५०-७५६-३९५०-८०-४५९०	२१	१५	०	६
२५	दुरध्वनीचालक	३२००-८५००	३	०	०	३
२६	सुतार	३०५०-७५६-३९५०-८०-४५९०	१	०	०	१
२७	विजतंत्री	४०००-१००००	१	०	१	२

क्र.	म्हणचे नाव	वेतनश्रेणी	मुळ मंजूर पदे	रद्द करण्यात आलेली अतिरिक्त पदे	नविन निर्मितीचे पदे	सुधारित आकृतीबंधानुसार मंजूर झालेली पदे
२८	नळ कारागार					
२९	माळी	३०५०-७५६-३९५०-८०-४५९०	१	०	०	१
३०	गवंडी	२७५०-७०-३८००-७५-४४००	२	०	०	२
३१	स्वच्छक (स्वीपर)	३०५०-७५६-३९५०-८०-४५९०	०	०	०	१
३२	स्वयंपाकी	२५५०-५५-२६६०-६०-३२००	२	०	४	६
		२६१०-६०-२९१०-६५-३३००-७०-४८००	१	०	०	१
३३	नाईक/शिपाई/परिचर	२६१०-६०-२९१०-६५-३३००-७०-४००० / ३५५०-५५-२६६०-६०-३२०० / २५५०-५५-२६६०-६०-३२००	४९	३०	०	१९
३४	प्रमुख लेखापाल					
३५	भांडारपाल	५५००-७०००	२	२	०	०
३६	प्रथम लिपिक	४५००-७०००	१	१	०	०
३७	छायाचित्रकार	५०००-८०००	२	२	०	०
३८	सुरक्षा अधिकारी	४५००-७०००	१	१	०	०
३९	सहा. छायाचित्रकार	४५००-७०००	१	१	०	०
४०	संगणक चालक	४०००-६०००	१	१	०	०
४१	मिश्रक-नि-स्वच्छक निरिक्षक	३०५०-४५९०	१	१	०	०
		४५००-७०००	१	१	०	०

शासन निर्णय क्र. वाल्मी २००४/(१७/२००४)/ला (आस्था)दि. १७/३/२००६ जलसंपदा विभागाचे सहपत्र

अ. क्र.	पदांचे नावे	वेतनश्रेणी	मुळ मंजूर पदं	रद्द करण्यात आलेली अनिश्चित पदे	नविन निर्मितीचे पदे	सुधारित आकृतोपधानुसार मंजूर झालेल्या पदे
४२	टि.क्वि.कमेरामन	६५००-१०५००	१	१	०	०
४३	मिस्त्री	३०५०-४५९०	६	६	०	०
४४	यांत्रिकी	३२००-४९००	१	१	०	०
४५	बांधनिकार	२६२०-४०००	१	१	०	०
४६	कार्यालयीन यंत्रचालक	३०५०-४५९०	१०	१०	०	०
४७	खानसामा	२७५०-४४००	१	१	०	०
४८	सहा. (तांत्रिक सहायक दर्जाचे)	३२००-८५-४९००	०	०	६	६
४९	सुरक्षा शिपाई	२७५०-७०-३८००-७५-४४००	०	०	८	८
	एकूण		२९४	१५९	३२	१७५

(डॉ. संजय बेलसरे)

शासनाचे अवर सचिव